

शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद पालघर

जिल्हा परिषद पालघर सेसफंड योजना सन 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा संलग्न इयत्ता 9 वी व इ. 10 वी च्या सुरु करण्यात आलेल्या वर्गावर रिक्त असलेल्या माध्यमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील कमाल 09 महिन्यांच्या कालावधीकरीता एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत.

जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे दिनांक 19/07/2018 रोजी सायं. 5.00 वाजे पर्यंत आलेल्या आवेदन पत्राचा स्विकार करण्यात आलेला होता. सदर 456 आवेदन पत्रामधील पात्र उमेदवरांची यादी दिनांक 25/07/2018 रोजी जाहिर करण्यात आली होती. दिनांक 25/07/2018 ते दिनांक 27/07/2018 याकालावधीमध्ये प्राप्त हरकतीची छाननी करुन आज दिनांक 30/07/2018 रोजी अंतिम यादी प्रासिध्द करण्यात येत आहे.

गणित, इंग्रजी व विज्ञान विषयातील अंतिम निवड यादीतील प्रत्येकी 38 उमेदवार व प्रतिक्षा यादीतील इंग्रजी व विज्ञान विषयातील प्रत्येकी 19 उमेदवार व गणित विषयातील 8 उमेदवार यांनी आपल्या मुळ कागदपत्रासह दिनांक 31/07/2018 रोजी सकाळी 11.00 वा संकुलसभागृह, जिल्हा परिषद पालघर येथे उपस्थित रहावे. सदर दिवशी पडताळणी करीता आपण हजर राहिले नाही तर सदर निवड प्रक्रियेमध्ये आपला विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.

सदर निवड ही गुणांकनावरुन असल्याने प्रत्यक्ष नेमणूकीपूर्वी मूळ कागदपत्रांची पडताळणी करुन आदेश निर्गमित करण्यात येतील. पदांच्या उपलब्धतेनुसार आवश्यक पदांकरीता उमेदवारांची नेमणूक करण्यात येईल.

उपस्थित पात्र उमेदवारामधूनच आवश्यक पदे भरली जातील तसेच यापूर्वीच्या निवेदनानुसार कोणत्याही उमेदवाराला इतर कोणत्याही प्रकारे संपर्क केला जाणार नाही, यांची नोंद घ्यावी.

पात्र उमेदवारांची यादी जि. प. च्या www.zppalghar.gov.in तसेच जिल्हाधिकारी यांच्या www.palghar.gov.in यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सचिव निवड समिती तथा
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जिल्हा परिषद पालघर

अध्यक्ष निवड समिती तथा
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पालघर

